

बालवाडी केंद्रातील बालवाडी शिक्षिका /  
मदतनीस यांना थेट नियुक्ती देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

महिला व बाल विकास विभाग  
शासन निर्णय क्र. एबावि-२००९/प्र.क्र.१४८/का-६  
नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक :- ४ डिसेंबर, २००९

- वाचा : १. शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग क्र. एबावि १०९९/प्रक्र.५४८/का.६, दि. ३१.८.१९९९  
२. शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग क्र. एबावि २०००/प्रक्र. ३४५/का.६, दि.२८.११.२०००  
३. शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग क्र. एबावि २००२/प्रक्र. २८७/का.६, दि.६.९.२००२  
४. शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग क्र. एबावि २००१/प्रक्र. ३४६/का.६, दि.११.१.२००२  
५. शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग क्र. एबावि २००४/प्रक्र. २०३/का.६, दि.९.२.२००५  
६. शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग क्र. एबावि २००४/प्रक्र. २०६/का.६, दि.२८.१२.२००५  
७. शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग क्र.एबावि-२००७/प्र.क्र.१४३/का.६, दि.१२.३.२००८

**प्रस्तावना :-** एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर झाल्यामुळे, त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व कन्टोनमेंट बोर्ड (कटक मंडळ), समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, केंद्रीय व राज्य समाज कल्याण सल्लागार बोर्ड यांच्या बालवाड्या बंद करून तेथील बालवाडी शिक्षिका / मदतनीस यांना शैक्षणिक अर्हतेनुसार, नवीन अंगणवाडी / मिनी अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदावर थेट नियुक्ती देण्यासाठी वयाची अट ५५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या अटीत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-** एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर झाल्यामुळे वर नमूद केलेल्या शासनाच्या अन्य विभागांच्या बालवाड्या बंद करून त्यातील बालवाडी शिक्षिका / मदतनीस यांना थेट नियुक्ती देण्यासाठी असलेली वयाची अट काढून टाकण्यात येत आहे. त्यामुळे अशाप्रकारे थेट नियुक्ती, त्या शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्यास एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत मानधनी कर्मचा-यांच्या सेवासमाप्तीसाठी निश्चित केलेल्या वयापर्यंत देण्यात यावी. थेट नियुक्तीसाठी असलेल्या शैक्षणिक अर्हता व अन्य अटी पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. सदरहू निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून लागू होईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

सही/-  
(ज. कि. मगरे)  
सह सचिव

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई  
मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई  
मा. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई  
मा. मंत्री /राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव,  
मंत्रालय, मुंबई

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय,  
विधान भवन, मुंबई ३२  
सर्व जिल्हाधिकारी  
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद  
सर्व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (बाल कल्याण)

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन  
प्रधान सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२  
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रायगड भवन, नवी मुंबई,  
आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे  
सर्व मंत्रालयीन विभाग.  
महासंचालक, महिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई  
सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  
सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण / आदिवासी / नागरी)  
महिला व बाल विकास विभागातील सर्व कार्यासने  
निवड नस्ती (कार्यासन ६)